# Пнітесн

Hitech Corporation Limited Regd. Office & HO: 201, Welspun House 2nd Floor, Kamala City, Lower Parel - west Mumbai - 400 013

10<sup>th</sup> July, 2020

The Manager Department of Corporate Services (DCS) The BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. The Manager The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400 051.

Scrip Code : 526217

Scrip Symbol : HITECHCORP

Dear Sir/Madam,

# Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"): publication of Notice to the shareholders.

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice given to shareholders regarding transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund published in the following newspapers:

- 1. All India Edition of Business Standard dated 9<sup>th</sup> July, 2020.
- 2. Mumbai Edition of Lakshwadeep (Marathi) dated 9<sup>th</sup> July, 2020.

This is for your information and record.


Thanking you,

Yours faithfully,

For Hitech Corporation Limited

Namita Tiwari Company Secretary

Integrity + Commitment + Innovation = Excellence



(e) The system will then confirm the e-mail address for receiving the AGM Notice and Annual Report 2019-20.

The above system also provides a facility to the Members to upload a self-attested copy of their PAN card, if PAN details are not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.

For permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants (DPs) and to the Registrar & Share Transfer Agent - TSR Darashaw Consultants Private Limited (TSR), in case the Members are holding shares in physical form.

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM and during the Meeting will be

vide its Circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020 and dated April 13, 2020 issued (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of AGM through VC or OVAM, without physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and aforesaid MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OVAM. Shareholders can attend and participate in the AGM through the VC / VAM. facility only (which is being made available by the Company from NSDL), the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. The Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 ("Annual Report") alongwith the

In Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 (Annual Report) alongwin the Notice of the AGM has been sent on July 8, 2020, only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants, in accordance with the aforesaid MCA Circulars and Circular issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") dated May 12, 2020. The Annual Report including the Notice of the AGM is available on the website of the Company at <u>www.indocount.com</u> and website of BSE Limited and National Stock Exchange India Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of the Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the facility of remote e-voting to all its Shareholders, by regulators, the company is providing the facility of refinite exciting on an additional sector and the following the sector of the facility of "e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing thee-voting facility to the Shareholders. The **remote e-voting period** begins on Monday, July 27, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on Wednesday, July 29, 2020 at 5.00 p.m. (IST) and the remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and shareholders will not be allowed to vote by remote e-voting beyond 5.00 p.m. (IST) on July 29, 2020. Once the shareholder has casted vote through remote e-voting, the shareholder shall not be allowed to change subsequently. Further, the Company has fixed **Thursday, July 23, 2020** as the "cut-off date" to determine the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the denositorias as on the out-off date i.a Thursday, July 23, 2020 shall be antilied. maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Thursday, July 23, 2020, shall be entitled to avail the facility of e-voting. Voting (but he Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Thursday, July 23, 2020. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read the instructions in the Notice of AGM. The procedure for e-voting at the AGM is same as the procedure for remote e-voting. Only those Shareholders, who will be present at the AGM through VC/OAVM facility and who would not have cast their vote by remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM, however, such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after nding of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. July 23, 2020, may obtain the login ID and password by sending a request at <u>evoting@nsdl.co.in</u>. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and bassword for casting the vote

**MEETING AND INFORMATION ON E-VOTING** 

NOTICE is hereby given that the Thirty Fifth Annual General Meeting ('AGM') Kotak Mahindra Bank Limited ('Bank') will be held through Video Conferencir ('VC) / Other Audio Visual Means ('OAVM) on Tuesday, August 18, 2020 a 3.00 p.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companie Act, 2013 and the Rules made thereunder, the Securities and Exchange Boar read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5 2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affair ('MCA') and SEBI ('collectively referred to as 'relevant circulars'), to transact th usiness listed in the Notice convening the AGM of the Bank.

The aforesaid Notice and Annual Report are being sent only by email to all thos Members, whose email ids are registered with the Bank / Depository Participants in accordance with the relevant circulars. The aforesaid documents will also b vailable on the website of the Bank at www.kotak.com, websites of the Stoc Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limite espectively, and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the liv

Sd/

# Appeal to members to Register their E-mail ID

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered as follows:

- Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Transfer Agent of the Company, viz., Link Intime India Private Limited ("Link Intime") on its website (at <u>www.linkintime.co.in</u>) at web-link: <u>https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html</u>. Once the link is clicked, members are requested to follow the procedure as will be prompted by the system. Shareholders holding Shares in Dematerialized Mode are requested to register their e-mail D with the relevant Department and the intervention of the procedure in the procedure in the procedure as will be prompted by the system.
- ID with the relevant Depository Participant(s). For temporary registration, the procedure in point no: 1 as mentioned above can be followed.

In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to Link Intime at <u>mt.helpdesk@linkintime.co.in</u> or to the Company at <u>icilinvestors@indocount.com</u>. Final Dividend and Becord date:

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on June 12, 2020, has recommended a Final Dividend of 30% (Thirty per cent) [Rs. 0.60 (Sixty Paise Only) per Equity Share of Face Value of Rs. 10/- (Rupees Ten Only)] for the Financial Year ended March 31, 2020, subject to the approval of the Shareholders at the AGM. The Dividend, if declared at AGM, will be paid to the members whose names appear in the Register of Members of the Company as on Record date i.e. **Thursday, July 23, 2020** and in respect of shares held in dematerialized form, it is the start of the company as on Record date i.e. **Thursday, July 23, 2020** and in respect of shares held in dematerialized form, it is the start of the company as on Record date i.e. **Thursday, July 23, 2020** and in respect of shares held in dematerialized form, it is the start of the company as the start of the s will be paid to members whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), as the beneficial owners as on that date

# Manner of Payment of Dividend, if declared at the AGM

The Dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Dermand Drafts Shareholders who have not updated their bank account obtails, bioletic warrants, bioletic

Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants.

# Tax on Dividend, if declared at the AGM:

Date : 8<sup>th</sup> July, 2020 Place : Mumbai

Pursuant to Finance Act 2020, divide dating nome will be taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020. The Company shall therefore be required to deduct tax at source at the applicable rates at the time of making the payment of the said Final Dividend, if declared at the AGM. The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the documents The TDS rate may vary depending on the residential status of the strateholder and ine occurrients submitted by the shareholders and accepted by the Company in accordance with the provisions of the Income Act, 1961. For the applicable rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. Shareholders can also visit Company's website www.indoccount.com for the communication on TDS on dividend. Form 15G/15H/10F are available on the website of Link Intime India Private Limited. The same can be downloaded from the term of the term of the same can be downloaded from the term of term of the term of the term of term of the term of term of term of the term of are available on the website of Link intime india Private Limited. The same can be downloaded from Link Intime's website at <u>https://www.linkintime.co.in/client-downloads.html</u>. On this page select the General tab. The documents (duly completed and signed) are required to be uploaded at <u>https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html</u> by **20° July 2020** in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS / Withholding Tax. Incomplete and/ or unsigned forms and declarations will not be considered by the Company. No communication/ documents on the tax determination / deduction shall be considered post 20<sup>th</sup> July 2020. All communications/ queries in this respect should be addressed to our RTA, Link Intime India Private Limited to its granil address: independent documents on the Company to its Company to its complexity of the Company to its private. Internation of the company to its documents on the tax determination / deduction shall be considered to our RTA, Link Intime India company to its company. The company to its company to its company. The company to its company to its company. The compan Private Limited to its email address: indocountdivtax@linkintime.co.in or to the Company to its email address: icilinvestors@indocount.com

By order of the Board of Directors of Indo Count Industries Limited Amruta Avasar Company Secretary

curities Deposito ted ("NSDL") https://www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials an selecting the link provided against the EVEN for the Bank's AGM. The instruction for joining the 35<sup>th</sup> AGM of the Bank and the manner of participation in the remot voting or casting vote through electronic means at the said AGM are provided i he Notice convening the AGM. Members participating through VC / OAVM sha be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of th Companies Act, 2013.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Bank is pleased to provide all its Members the facility to cast their vote electronically, through the remote e-voting services provided by NSDL. Members of the Bank holding shares n physical or dematerialized form as on the cut-off date i.e. 11th August 2020, ma cast their vote through remote e-voting

All the Members are informed that (a) all of the business as set out in the Notic of 35th AGM may be transacted through remote e-voting; (b) the remote e-votin shall commence on 14<sup>th</sup> August 2020 at 9.00 a.m. IST; (c) remote e-voling shall commence on 14<sup>th</sup> August 2020 at 9.00 a.m. IST; (d) remote e-voling shall not be allowe beyond 5.00 p.m. on 17<sup>th</sup> August 2020 ; (e) the facility for voting through electronic voting system shall also be made available for Members present at the AGM. (f a Member may participate in the AGM even after exercising his vote, by remote voting, but shall not be allowed to vote again in the AGM; (g) Only a perso whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. 11<sup>th</sup> August 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic voting system at the AGM; (h) Any person, who acquires shares of the Bank an a member of the Bank after sending of the Notice and holding share as of the cut-off date i.e. 11th August 2020, may obtain the login ID and passwor by sending an e-mail to <u>evoting mode and the week</u> if the member is alread registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can b used for remote e-voting. (i) In case of any gueries relating to e-voting, Member nay refer to the FAQs for Shareholders and e-voting user manual for Shareholde available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on to free no.: 1800-222-990 or send a request at evoting@ncdi.co.in.; and (m) in case of any grievances connected with the facility of remote e-voting please contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Email: evoting@nsdl.co.in/amitv@nsdl.co.in Tel: 91 22 2499 4360.

The manner of remote e-voting and voting by electronic means during the AGM by nembers holding shares in dematerialized mode, physical mode and for member ho have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company: www.kotak.com and on th website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and o the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>.

The process for registration of email id for obtaining Annual Report and use dipassion of or e-voting and updation of bank account mandate for receipt of dividend is given below:

your email address and bank account details in your demat
updating Bank Account Details:         a) Name and Branch of the Bank in which you wish to receive the dividend,         b) The Bank Account type,         c) Bank Account Number allotted by their banks after implementation of Core Banking Solutions         d) 9 digit MICR Code Number, and         e) 11 digit IFSC Code         f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder.         Demat Holding       Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat
the dividend,         b) The Bank Account type,         c) Bank Account Number allotted by their banks after implementation of Core Banking Solutions         d) 9 digit MICR Code Number, and         e) 11 digit IFSC Code         f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder.         Demat Holding         Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat
c) Bank Account Number allotted by their banks after implementation of Core Banking Solutions d) 9 digit MICR Code Number, and e) 11 digit IFSC Code f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder. Demat Holding Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat
e) 11 digit IFSC Code f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder. Demat Holding Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat
f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder.         Demat Holding       Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat
Of the first shareholder.           Demat Holding         Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat
your email address and bank account details in your demat
account, as per the process advised by your DP.
-/Sd Bina Chandarana
Mumbai, July 8, 2020 Joint President & Company Secretary

## provided in the Notice of the AGM

Members who have not updated their bank account details for receiving the dividend amount (subject to deduction of tax at source, as may be applicable) directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, may follow the instructions given below:

Physical Holding	Send hard copies of the following details/documents to TSR Daras Consultants Private Limited, 6-10, Haji Moosa Patrawala Indu Estate (Near Famous Cine Studio), 20, Dr. E. Moses Road, Mahala Mumbai 400 011, latest by 6th August, 2020.					
	(a) a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be credited:					
	(i) Name and Branch of Bank and Bank Account type;					
	<ul> <li>Bank Account Number and Type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;</li> </ul>					
	(iii) 11 digit IFSC Code;					
	(b) cancelled cheque in original bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;					
	(c) self attested copy of the PAN Card; and					
	(d) self attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.					
Demat Holding	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.					
In view of COVID-2	19, in case of non-availability of bank details of any Member, the Company					

shall dispatch the dividend warrant/cheque/ demand draft by post to such Member, upon lifting of the lockdown; normalisation of postal services and resumption of work from office premises However, the Company will not be responsible for the delay in receipt of dividend warrant/ cheque / demand draft.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members with effect from 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') at the applicable rates and in the manner provided in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case, the shares are held in physical form, with the Company / Registrar by sending documents through email by Thursday, 6th August, 2020. A detailed process has been sent to the Members by e-mail and also available for download on the website of the Company at https://www.voltas.com/announcements - Communication to Shareholders for deduction of tax on Dividend.

> **VOLTAS LIMITED** V.P. Malhotra Vice President -Taxation, Legal & Company Secretary

Mumbai, 8th July, 2020

**Registered Office:** Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli Mumbai 400 033. Tel. No. : 91 22 6665 6511 Fax No. : 91 22 6665 6311 Website : www.voltas.com e-mail : shareservices@voltas.com CIN: L29308MH1954PLC009371

टिटवाळ्यात महावितरणाच्या खंडीत					मेच नामा	
			नमुना क्र.आयएनसी-२६		PUBLIC NOTICE By this Notice, public in general is informed	रोज वाचा
ਨੀਜ਼ ਧਾਣਟ	ठा कारभाराने विघुत ग्राह	क	कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष		that Late Mrs. Inacia Rebelo, member of the Satkar Shantinagar Co-Operative Housing	🔪 दै. 'मुंबई लक्षदीप'
पाण पुरप		242		कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना)		् ५. मुषइ लक्षदाप
	हैरान परेशान		अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात		Sector – 6, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane – 401107, died intestate on	
	•		आणि पॉलिप्लेक्स एनर्जी प्रायव्हेट f	लेमिटेड (मीआयणनः	18/09/2019 without Nomination leaving	ट्रान्सकेम लिमिटेड
तीज त्रादत	ञंतून वितरण कंपनी विरूद्ध सं	ताप	यु९३०३०एमएच२००८पीटीसी३१९९७०) कंपनी		behind her Mrs. Archanja Rebelo (Mother) and Mr. Konark Mishra (Husband). The	सीआयएन: एल२४१००एमएच१९७६पीएलसी०१९३२७ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, गणात्रा इस्टेट, पोखरण रोड क्र.१, खोपट, ठाणे (प.)-४००६०१.
जाज झाएप	गतन विरारण केवना विसंछि रा		नोंदणीकृत कार्यालय-ए-३०५, गोकुळ आर्केड,		Shares and Interest in respect of the said flat was transferred in the name of Mrs. Archanja	दूर./फॅक्स:०२२-२५४७८६०१,
कल्याण, दि.	आहे. त्याबाबत काम सुरू आहे. 👘 झाल्याबाबत त्यां	नी नंतर फोन	मुंबई-४०००५७. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की		Rebelo, Mother of the deceased by the society by following the rules of the bye – laws of the	ई-मेल: secretary@transchem.net, वेवसाईट: www.transchem.net ४३वी एजीएम सुचना व वार्षिक अहवाल २०१९-२०
	तसेच विघुत ग्राहकांची विघुत करतो असे सांगि	तले.	सवसामान्य जनतस येथ सूचना दृण्यात यत आह का सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनी		society with no objection of the Husband of the	येथे सूचना देण्यात येत आहे की, ट्रान्सकेम लिमिटेडची ४३वी वार्पिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ३१ जुलै,
टिटवाळा शहरासह उपकरणे शाँट झाल्याने नाढुरत्रस्त			राज्य येथून दिल्ली, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिल्ली येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे		deceased being legal heir, successors of the deceased. Now the said Mrs. Archanja Rebelo	२०२० रोजी स.११.००वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्प करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. ४३व्या एजीएमकरिता नियोजित
ग्रामीण भागात सोमवारी			मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र,		has decided to gift/release the said flat in favor of Mr. Konark Mishra. The claims and	ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.
			सहकार मंत्रीलय, मुंबई योध्याकड कर्षमा कायदा करण्याचे योजिले आहे.	सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अर्ज करण्याचे योजिले आहे.		कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यामुळे वार्पिक अहवालाच्या वास्तविक प्रती वितरणात आलेले विविध अडचर्णीमुळे दिनांक ५ मे, २०२० रोजीचे एमसीए परिपत्रकानुसार वार्पिक अहवालाच्या वास्तविक प्रती
विवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दहा-				कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत		वितरणाचे आवश्यकतेसह पाठविले जातील. तद्नुसार एजीएम सूचना व वार्पिक अहवाल २०१९-२० ज्या
दहा मिनिटाला विचार				। कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे	favor of Mr. Konark Mishra by Mrs. Archanja Rebelo, the claimants may inform to	सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलवर पाठविले आहे. वार्पिक अहवालाचे विद्युत वितरण ७ जुलै, २०२० रोजी पुर्ण करण्यात आले आहे. एजीएम सूचना तसेच वार्पिक अहवाल २०१९-२०
पुरवठा खंडित होऊन	फेर निविदा सुचना क्र. नमुंमपा/का.अ.(घणसोली)/37	/2020-2021	आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपास् पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एव्हरेस्ट, ५व		undersigned within period of 15 days from the date of publication of this notices failing which	कंपनीच्या www.transchem.net वेबसाईटवर, बीएसई लिमिटेंडच्या www.bseindia.com आणि
नागरिकांना व वीज	्य	/2020-2021 अंदाजपत्रकिय	४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्र	त अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद	the deal will be completed and thereafter no claims or objections will be considered. Sd/-	एनएसडीएलच्या WWW.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग प्रणाली वापरून ४३व्या एजीएमच्या सुचनेत नमुद सर्व ठरावांवर
ग्राहकांना याचा त्रास	अ.   क्र.	रक्कम (रू.)	केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.	· · · · · · · ·	K. R. Tiwari (Advocate),	विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २८ जुलै,
ग्राहकाना याचा त्रास सहन करावा लागला. या	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,56,767/-	पॉलि	प्लेक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकरिता सही/-	A-5, Shop No. 14, Sector - 7, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane 401 107	२०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, ३० जुलै, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधी दरम्यान नोंद दिनांक २५ जुलै, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या
सहन करावा लोगला. या वारंवार खंडित होणाऱ्या	1 विभागातील निब्बाण टेकडी परिसरात स्वच्छता	,,		सहा/- अशोक कुमार गुरनानी		भागधारकांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. जर कोणी व्यक्ती २५ जुलै, २०२० रोजी कंपनीचे शेअर्स
	संदेशपर भिंत्तीचित्रे काढणे.		दिनांक: ०८.०७.२०२०	संचालक	जाहीर सूचना	घेऊन भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ई-बोटिंग सुविधा सदस्यांकरिता व्हीसी/ओएवहीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या
वीज प्रवाहामुळे अनेक चोन्हांनी विसन उपकरणे	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,45,872/-	ठिकाण: नोएडा नोंदणीकृत कार्यालय:	डीआयएन:००००३७५४	येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. संदीप चंद्रकांत सपकाले हे	सदस्यांना उपलब्ध होईल आणि त्यांनी ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसावेत.
लोकांची विद्युत उपकरणे जन्मची अपन्यान्य	2 विभागातील भिमनगर येथील झोपडपट्टी क्षेत्रातील	, .,	ए-३०५, गोकुळ आर्केड, स्वामी नित्यानंद मार्ग, वि	क्लेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७.	श्री. चंद्रशेखर शशिकांत पाटील व श्रीमती	एजीएमपुर्वी ई-वोटिंगने सदस्याने मत दिलेले असले तरीही त्यास व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नाही. रिमोट ई-वोटिंगची माहिती एजीएम घेण्याच्या
जळाली असल्याच्या जन्मी जन्मित्रं जन्म	भिर्तीना रंगरंगोटी करणे.				श्रद्धा चंद्रशेखर पाटील, विद्यमान र/ठि.:	सूचनेत टीपमध्ये सविस्तर नमुद आहे. जे कंपनीच्या, बीएसई लिमिटेडच्या व एनएसडीएलच्या वेबसाईटवरही
तकारी नागरिकांकडून	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,32,677/-	यामिनी इनव्हेस्टमेंट्र		१३७, हनुमान नगर, वरळी, मुंबई- ४०००३० यांच्याकडून खालील अनुसुचीत	उपलब्ध आहे. कंपनीचे कार्यचलनाबाबत सदस्यास काही प्रश्न असल्यास त्यांनी त्यांचे नोंदणीकृत ई-मेलवरून त्यांचे नाव,
करण्यात येत आहेत.	3 विभागातील MIDC क्षेत्रामध्ये रस्त्यालगत	,, -	CIN: L67120MH198 नोंदणीकृत कार्यालय: ई–२१०, क्रिस्टल प्लाझा,		नमुद मालमत्ता जी सर्व अधिभार, मालकी	डीपी आयडी व क्लायंट आयडी/फोलिओ क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक नमुद करून कंपनीकडे १५ जुलै,
वीजग्राहकांतून महा किन्नान किर्मान केव	स्वच्छता संदेशपर भिंतीचित्रे काढणे.		अंधेरी (प), मुंबई-४०००५३. वेबसाईट : W	ww.yaminiinvestments.com	हक, दावा, अधिकार, हक्क किंवा अन्य	२०२० (स.९.००वा. भाग्रवे) ते १७ जुलै, २०२० (सायं.५.००वा. भाग्रवे) पर्यंत secretary@transchem.net वर पाठवावेत. एजीएम दरम्यान प्रश्नांची उत्तरे अध्याक्षांद्वारे दिले जातील.
वितरणच्या विरोधात रोश	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,32,056/-	ई-मेल: yaminiinvestme ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता ए		इतर कोणत्याही स्वरुपाचे हित यापासून	ट्रान्सकेम लिमिटेडकरिता
व्यक्त असल्याचे चित्र	4 विभागातील गगनगिरी उदयानालगतच्या	,,		(रु.लाखात)	मुक्त आहे ही जागा प्राप्त करण्यासाठी व्यवहार करीत आहे.	दिनांक: ०८.०७.२०२० निरजा करंदीकर स्थळ : ठाणे कंपनी सचिव (एसीएस १०१३०)
दिसत आहे.	झोपडपट्टी क्षेत्रातील भिंतींना रंगरंगोटी करणे.			संपलेली संपलेली संपलेले तिमाही तिमाही वर्ष	जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस जागा	
गेल्या अनेक	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आंबेडकर चौक	1,58,042/-	तपशील	तिमाही तिमाही वर्ष ३१.०३.२० ३१.०३.१९ ३१.०३.२०	किंवा भागावर कोणताही अधिभार,	एस्सेल प्रोपॅक लिमिटेड 🛛 🗲 🚬
दिवसांपासून टिटवाळा 	5 नोसील नाका येथील मुख्य रस्त्यालगतच्या			लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित	अधिकार, हित किंवा हक्क असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील	एस्सेल प्रोपॅक लिमिटेड नॉदणीकृत कार्यालय: पी.ओ. वासिंद, ता. शहापुर,
सर्व ग्रामीण भागात	भिंतीना रंगरंगोटी करणे.		कार्यचलनातून एकूण उत्पन्न प्रकृण उर्वा	309.32 933.22 882.54	स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात सदर	जिल्हा ठाणे-४२१६०४, महाराष्ट्र. दूर.:+९१ ९६७३३३३९७१/९८८२
विजेचा लपंडाव सुरू	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली नोडल	1,40,177/-	एकूण खर्च कर व अपवादात्मक बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	3६२.१६ १४५.३२ ४२३.४७ ९.२२ –११.५० २५.१८	प्रकाशन तारखेपासून् १४ दिवसांच्या	कॉपोरेट ओळख क्रमांक: एल७४९५०एमएच१९८२५ीएलसी०२८९४७ कॉपोरेट कार्यालय: टॉप फ्लोअर, टाईम्स टॉक्र, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ,
आहे याबाबत वारवार	6 परिसरात रस्त्यालगतच्या झाडाभोवती लालमाती		करपुर्व निव्वळ नफा/(तोटा), अपवादात्मक बाबनंतर	9.22 -99.40 24.92	कालावधीत कळवावे, अन्यथा अशा अधिकार, दावा, हक्क किंवा कोणत्याही	मुंबई-४०००१३, द्र.:९१-२२-२४८१९०००/९२००, फॅक्स:+९१-२२-२४९६३१३७;
नागरिकांतून व ग्राहक	पसरविणे.		करानंतर निव्वळ नफा/(तोटा), अपवादात्मक बाबनंतर	99.88 -0.84 24.96	स्वरुपाचे हिताचे संदर्भाशिवाय व्यवहार	www.esselpropack.com; complianceofficer@eplglobal.com
आतून तकारीदेखील	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,57,601/-	एकूण सर्वंकप उत्पन्न भरणा केलेले समभाग भांडवल	0.00 0.00 0.00	पुर्ण केला जाईल.	प्रति,
करण्यात आलेले	_ विभागातील आंबेडकरनगर येथील शाहू महाराज		मरणा कलल सममाग माडवल उत्पन्न प्रतिभाग मुळ	<u>५२५७.२६</u> ५२५७.२६ ५२५७.२६ 0.00२0 –0.0090 0.00३0	अनुसुची फ्लॅट क्र.ए/७, क्षेत्रफळ ९६५ चौ.फु.	भागधारक, एस्सेल प्रोपॅक लिमिटेड विषय: ई-मेलने पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी ई-मेलचे नोंदणी.
आंदोलन देखील देण्यात	/ विद्यालयालगत स्वच्छता संदेशपर भिंतीचित्रे		, सौमिकृत	0.0020 -0.0090 0.0030	कार्पेट क्षेत्र, अर्थात ११६० चौ.फु.	कंपनीच्या भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कागद विरहीत पत्र
आलेले वितरण कंपनी	काढणे.		टिपः सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स		बिल्टअप क्षेत्र (१०८ चौ.मी. बिल्टअप	व्यवहार करण्याच्या उद्देशाने आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार
विद्युत पुरवठा न करता	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,57,778/-	एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक ले उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कपांचे संपूर्ण		क्षेत्र), ३रा मजला, मनोज को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात	आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनीकडून सभेची सूचना, वार्षिक अहवाल, टपाल
नागरिकांकडून लॉकडाऊन	8 विभागातील अश्विनीनगर येथील झोपडपट्टी		वेबसाईटवर उपलब्ध आहेत.	3	हासिंग सासायटा लामटड म्हणून ज्ञात सोसायटी, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी,	मतदान सूचना व इतर अधिकृत पत्र व्यवहार भागधारकांना विद्युत पद्धतीने/ई-मेलमार्फत पाठविले जाईल. भागधारकांना चांगली व योग्य सेवा देण्यासाठी आम्ही भागधारकांना
काळात देखील भरमसाठ	क्षेत्रातील भिंतींना रंगरंगोटी करणे.			यामिनी इनव्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेडकरिता सही/-	मुंबई-४०००२५, जमीन सीएस	विनंती करीत आहोत की, त्यांनी खालील नमुद्रप्रमाणे ई-मेल नोंद करावे. तुमचे ई-
वीज बिल वसूल क्राप्स केन अप्रेन	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,04,795/-		वंदना अगरवाल	क्र.१५५३, अंतिम प्लॉट क्र.९६५,	मेल नोंद केल्यानंतर तुम्हाला टपाल व्यवहाराने कोणत्याही विलंबाशिवाय त्वरीत पत्र
करण्यात येत आहेत.	वभागातील MIDC क्षेत्रातील कातकरीपाडा व		ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०७.२०२०	पूर्णवेळ संचालक डीआयएन: ०२३४७५९३	टीपीएस ४, माहिम विभाग, नोंदणी जिल्हा व उपनोंदणी जिल्हा मुंबई शहर व मुंबई	व्यवहार व दस्तावेज प्राप्त करता येतील. तुम्हाला ते इनबॉक्स सहजरित्या मिळतील.
विजेचा पुरवठा सुरळीत न नजन किन किन न	वारलीपाडा परिसरातील शौचालय परिसरात				उपनगर.	वास्तविक स्वरुपातील शेअर्स: वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी फो लिओ, पूर्ण नाव व संपर्क तपशील नमुद करून
न करता विज बिल का	रंगकाम करणे.		ि HITECH हाय	ाटेक कॉर्पोरेशन लिमिटेड	दिनांक: ०९.०७.२०२०	complianceofficer@eplglobal.com वर विनंती पाठवून कंपनीकडे ई-मेल
मागता. अशा प्रकारचा नारण नेत्रीन नीनगणनन	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,26,681/-		CIN:L28992MH1991PLC168235 , २रा मजला, बेलस्पून हाऊस, कमला सिटी,	ठिकाण: मुंबई सही/-	नोंद/अपडेट करावे.
त्रागा देखील वीजग्राहक वितरण कंपनीच्या	10 विभागातील गौतमनगर हिंदी शाळालगतच्या		सेनापती ब	पट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई-४०००१३.	एम.एम. लिगल ॲण्ड असोसिएटस्	डिमॅट/विद्युत स्वरुपात शेअर्स: जर शेअर्स डिमॅट/विद्युत स्वरुपात असतील तर आम्ही
	झोपडपट्टी क्षेत्रातील भिंतींना रंगरंगोटी करणे.		दुर.:+९१-२२-४००१६५००/२५ वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेर	४८१६५००, फॅक्स:+९१-२२-२४९५५६५९ s:investor.help@hitechgroup.com	वकील व कायदेशीर सल्लागार	तुम्हाला विनंती करीत आहोत की, जर तुमचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद केले नसल्यास नोंद करून घ्यावेत. जर तुमचे ई-मेल बदलले असल्यास
अधिकाऱ्यांना करत	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,40,601/-	सूचना		पत्ता: कार्यालय क्र.बी-५, प्रॉस्पेक्ट चेंबर विस्तारीत, पिठा स्ट्रीट, फोर्ट,	कृपया तुमच्या डीपीकडे तुमचा नविन ई-मेल नोंद/अपडेट करावा.
आहेत. परंतु वीज वितरण	विभागातील MIDC क्षेत्रातील पंचशिल नगर,		(कंपनीच्या समभागधारकांचे		पंषर पिस्सारास, पिठा स्ट्रोट, फोट, मुंबई-४००००१.	कंपनीचे भाग हस्तांतर प्रतिनिधी (एसटीए) बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे	'' साईबाबानगर, सुलाईदेवी, एकता विद्यालय		कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्ष गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (			यांनी २९ जून, २०२० रोजी नोंद ई-मेल करण्याबाबत भागधारकांना लिंकसह त्यांच्या
याबाबत कुठल्याही	परिसरातील शौचालय परिसरात रंगकाम करणे.		अधिनियम, २०१६ (आयईपीएफ अधिनियम) आणि र	यातील सुधारणेनुसार सूचना देण्यात येत आहे.	PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public	मोबाईल क्रमांकावर भागधारकांना एसएमएस यापुर्वींच पाठविले आहेत. एसएमएसमध्ये दिलेल्या लिंकवर भागधारकांनी क्लिक करावे किंवा एसटीएच्या https://
प्रकारचे उत्तर नसल्याचे जन्मन	स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घणसोली	1,15,685/-	सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंप आयईपीएफ अधिनियमानुसार सलग ७ वर्षे किंवा अधिव		at large that my client SHRI KISHOR MAGANLAL PATANI is the absolute	bigshareonline.com/InvestorRegistration.aspx वेबसाईटला भेट द्यावी.
ग्राहकांकडून सांगण्यात रेज वर्जे	12 विभागातील MIDC मेन रोड परिसरातील भिंतींना		आलेले लाभांश संदर्भात कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार	शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ)	owner in respect of the Residential	भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, सहकार मंत्रालय (एमसीए) च्या दिनांक १३
येत आहे. जोवान्सी किन्नार्थन	रंगरंगोटी करणे.		च्या डिमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरण करण्यात येई आगर्दगीणप्रमध्ये इस्तांतरीत होणास पात्र शेअर्सत्ते तप		Premises bearing Flat No. 8, located on the 2 <sup>nd</sup> Floor, of the building known	एप्रिल, २०२० रोजीचे परिपत्रक व इतर आवश्यक परिपत्रकानुसार कंपनीला ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्या ई-मेलवर सूचना/टपाल मतदान सूचना वितरणाची मान्यता
सोमवारी दिवसभर	या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपाति		आयईपीएफमध्ये हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशील देऊन ज्यांचे ई-मेल उपलब्ध आहेत त्या भागधारकांना विद्युत स्वरुपात कंपनीने कळविले आहे. भारतात कोविड-१९ चा उट्रेक लक्षात घेता		as "Sandhya" of "Ajit Mulund Co- operative Housing Society Limited",	इ-मल नोद आहत त्या इ-मलवर सूचना/टपाल मतदान सूचना वितरणाची मान्यता मिळाली आहे. भागधारकांना ही संधी देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादर्भाव
विजेचा पुरवठा वारंवार	<u>www.nmmcgov.com</u> व <u>www.nmmc.maharasht</u>		आयईपीएफ नियमानुसार कंपनीला ७ (सात) सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशाचे तपशिलाची		(Registration No. BOM / WT / HSG / TC / 1267 of 1985 dated 28/05/1985)	किंवा लॉकडाऊन दरम्यान किंवा अन्य इतर विहित पद्धती दरम्यान वेळोवेळी कंपनीकडून
खंडित होत असल्याने,	यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांन 	ा याचा नोंद	सुरलीत झाल्यावर उपरोक्त भागधारकांना त्यांच्या नोंद प	तरतुदीसह संबंधित भागधारकांना त्यांचे नोंद पत्त्यावर वैयक्तिक पत्रव्यवहार करणे शक्य नाही. सर्व स्थिती सुरलीत झाल्यावर उपरोक्त भागधारकांना त्यांच्या नोंद पत्त्यावर कंपनी सूचना वितरीत करेल. तसेच त्यांचे		नियोजित सूचना/टपाल मतदान सूचना भागधारकांना मिळावे यासाठी त्यांचे ई-मेल
याचा फटका येथील घ्यावी. सही/-		दावा न केलेले लाभांशाचे तपशील देईल आणि त्यांना हस्तांतर होण्यापासून रोखण्याकरिता ३० सप्टेंबर, २०२		Society") situated at B. P. Cross Road No. 2, Devidayal Road, Mulund	नोंद/अपडेट करावे.	
वीजग्राहकांना व कार्यकारी अभियंता (घणसोली)		दावा करण्याची संधी देण्यात येत आहे.		(West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid	ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल एसटीए/डीपीकडे नोंद केले आहेत त्यांना ई-मेलने पत्र व्यवहार अविरतपणे प्राप्त होईल.	
नागरिकांना सहन करावा जाक्र-नमुंमपा/जसं/जाहिरात/1887/2020 नवी मुंबई महानगरपालिका			आम्ही सर्व भागधारकांना विनंती करीत आहोत की, ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांनी investor.help@hitechgroup.com किंवा कंपनीचे निवंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी		स्पष्टीकरण/सहाय्यतेकरिता तुम्ही कंपनीचे सचिव विभागाकडे संपर्क करू शकता.	
लागला. वारंवार वीज			(आरटीए) च्या mt.helpdesk@linkintime.co.i	n ई–मेलवर त्यांचे आयडी/निवास पुरावासह	Society bearing Distinctive Nos. 36 to 40 (both inclusive) incorporated in the	धन्यवाद आणि तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित.
पुरवठा खंडित होत	<b>Ficici</b> Bank		त्यांचा फोलिओ ई-मेल करून कंपनीकडे त्वरीत नोंद व आयईपीएफ अधिनियमाच्या नियम ६ नुसार आयईपीए	SCANDER AND ADDRESS AND ADDRESS ADDRES	Share Certificate No. 8 (hereinafter referred to as "the said Shares"). The	एस्सेल प्रोपॅक लिमिटेडकरिता
असल्यामुळे घराती अनेक विजेनी उपकरणे	आय सी आय सी आय बँक लिमिटेड	·	होण्यास पात्र ज्यांचे शेअर्स आहेत त्यांचे फोलिओ	क प्राधिकरणाच्या डिमेट खात्यात हस्तातरात क्रमांक/डीपी आयडी-क्लायंट आयडी आणि	chain of documents in respect of the said Premises are (I) The First	सही/- दिनांक: 0९/0७/२0२0 सरेश सावलीया
		<b>n r</b>	I ammendate and and ammendate and a second			पार्थ

मुंबई लक्षदीप 🛛 😫

असल्यामुळे घराती		ICICI Bar		आयईपीएफ अधिनियमाच्या नियम ६ नुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरी	referred to as "the said Shares"). The	सही/-
	तेक विजेची उपकरणे रजिस्टई ऑफिस: आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ,		होण्यास पात्र ज्यांचे शेअर्स आहेत त्यांचे फोलिओ क्रमांक/डीपी आयडी-क्लायंट आयडी आ भागधारकाचे नाव असे संपूर्ण तपशील समाविष्ट अहवाल भागधारकाद्वारे आवश्यक माहिती व कारवाईकरि	said Premises are (I) The First	दिनांक: 0९/0७/२०२० सुरेश सावलीया	
या कारणास्तव नाढ्– जुना पादरा रोड, वडोदरा, गुजरात - ३९० ००७.				नागेधारकार्य नाय अस संपुर्ण तपशाल समापिष्ट अत्याल मागधारकाद्वार आवश्यक माहता व कार्रवाधकार आमच्या www.hitechgroup.com वेवसाईटवर उपलब्ध आहेत.	Agreement dated 24 <sup>th</sup> December 1979 was executed between MESSRS	ठिकाण: मुंबई मुख्य-लिगल व कंपनी सचिव
ज्स्त झाली आहेत <sup>े</sup> याची कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१.				भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेले सर्व तपशील	RUBY CONSTRUCTION COMPANY	
अाय सी आय सी आय बाँक लि., शॉप नं. २, इमगी ग्रीन्स, इंडिया स्टील कंपनी,				आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफकडे शेअर्सचे हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवि	and MRS. PRABHAVATI B. SHAH in respect of the said Premises, (II) The	👬 ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेड
रिपाई कीण देणार अशा एसएम रोद वदाला (पर्व) मंबर्द - ४०० ०३७ जाखा च्या वतीने (SOLID: 1955)				भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य ती सूचना समजण्यात यावी. संबंधित सदस्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी-मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हे	Second Agreement was executed between MRS. PRABHAVATI B.	
प्रकारचा अर्थ सूर येथील	रचा अंध सूर यथाल प्रियग्राहक,			लिमिटेड यांच्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर त्यांचे स्वाक्षरीअंतर्गत त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी	SHAH and MR. BABUBHAI	सीआयएन:एल२१०९८एमएच१८७८पीएलसी००००३३     साठारा ।।     नांदणीकृत कार्यालय: भोगिलाल हरगोविंदास इमारत, मेझनिन मजला
याहक व नागरिकांतून आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की दि. २३ ऑगस्ट २०२० रोजी पासुन शाखेचे अधिक			<b>०२०</b> रोजी पासुन शाखेचे अधिक	क्लायंट आयडी नमुद करून विनंती पत्राने दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांशावर दावा कराव	GULABCHAND SHAH in respect of the said Premises, (III) The Third	AND COLLID. नादणाकृत कायालय: भागलाल हरगाविदास इमारत, मझानन मजला १८/२०, के. दुभाष मार्ग, मुंबई-४००००१.
निघत आहे. प्रशस्त आणि सोयिस्कर जागेत स्थलांतर करण्यात येत आहे. पत्ता पुढीलप्रमाणे :			हे. पत्ता पुढीलप्रमाणे :	भागधारकाद्वारे दिनांक ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत सदर समभागसंदर्भात कोणताही वैध दावा प्राप्त झाल्यास सदर समभाग आयईपीएफ अधिनियमाअंतर्गत विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्य	Agreement dated 30 <sup>th</sup> June 1980 was	कॉर्पोरेट कार्यालय: जटिया चेंबर्स, ६०, डॉ.व्ही.बी.गांधी मार्ग, मुंबई-४००००१.
मदा तितरण ने शाखेचा पत्ता : आय सी आय सी आय बँक लि. (SOLID: 0740)				डिमेंट खात्या हस्तांतरीत केले जातील. यासंदर्भात कृपया नोंद असावी की,	executed between MR. BABUBHAI GULABCHAND SHAH and MR. BIPIN	दूरध्वनी क्र.:+९१-२२-३०२१३३३३, फॅक्स क्र.:+९१-२२-२२६५८३१६,
महा ।वतरणं च शॉपनं. ९, १० मेरी लॅंड कॉर्नर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन, मुंबई - ४०० ०२२.				9) वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यासः नविन भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील आगि	BABUBHAI SHAH in respect of the said Premises along with Flat No. 7.	ई-मेल: thacker@thacker.co.in वेबसाईट: www.thacker.co.in
टिटवाळा उपकार्यकारी नवीन स्थानावर शाखेच्या लॉकर्सची व्यवस्था केली जात आहे, दि. २३ ऑगस्ट २०२० पासुन				तद्नंतर पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत के जाईल. यापुढे नविन भागप्रमाणपत्र वितरीत केल्यानंतर मुळ भागप्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंद आ	(IV) The Fourth Agreement dated 24th	व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम)
अभियंता दामोदर धुळे	आपण आपल्या लॉकर्समध्ये व्यवहा			नाइला यानुव नावन नावजनावनत्र विरास वर्ण्यानास नुव्य नावजनावनत्र व सुनव्या नाव नाव जा ते साहजीकच रद्द केले जाईल आणि अयोग्य म्हणून ठरविले जाईल.	February 1984 read with Deed of Declaration dated 28 <sup>th</sup> November	मार्फत घेण्याची १४२वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
यांचे संपर्क साधला	आपल्या खाते क्रमांकामध्ये किंवा :	आपल्याला दिलेल्या सु	रक्षा आयटम्समध्ये काहीही बदल	२) विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यासः सदर शेअर्स पुढील कोणतीही सूचना न देता डिपॉझिट	2008 was executed between MR. BIPIN BABUBHAI SHAH and SMT.	येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी दु.१२.००वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्य
असता ट त्यांनी सांगितले	होणार नाही.		<u>`</u>	सहभागीदार यांच्या सहाय्याने आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात थेट हस्तांतरीत के जातील	MITA KISHOR PATANI in respect of	पुरुषीर, ९३ जागस्ट, २०२० राजी दु. ९२.००पी. (भाष्रेष) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या
की, पावसामुळे तंत्रिक	आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा व	देण्याचे आश्वाशन देत आ	ाहोत.	जाताल. कृपया नोंद असाबी की, आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत दाबा न केलेल्य	the said Premises along with Flat No. 7 (V) The Fifth Agreement i.e. Gift Deed	वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल
बिघाड निर्माण होत	आपला शुभचिंतक			लाभांश व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. आयईपीएफ प्राधिकरणाच्य	dated 30 <sup>th</sup> June 2020 was executed	मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.
	शाखा व्यवस्थापक वडाळा (पुर्व) शाखा			डिमेंट खात्यात हस्तांतरणानंतर भागधारकांना <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध तपशिलानुस	and SHRI KISHOR MAGANLAL	कोविड-१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि. ५
				ऑनलाईन अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून लामांशासह सममागावर दावा करता येईल. सदर प्रकरणात काही स्पष्टीकरण हवे असल्यास कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांच्याक	PATANI i.e. my client in respect of the said Premises. The said Original	मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दि. ८ एप्रिल, २०२० व दिनांक १३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी
∎∎Fullerton फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड			22 - 22	त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी-क्लायंट आयडी नमुद करून लेखी कळवावे.	Second Agreement in respect of the	पारंपत्रक म्हणून सदम्) नुसार सामाग्यिक ठिकाणा सदस्याच्या वास्तावक उपास्थताशिवाय व्हासा किंवा ओएव्हीएममार्फत संचालित करण्याची अनुमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रक व
Grihashakti कॉपोरेट कार्या	लिय : ५वा व ६वा मजला, बी विंग, सु	नुप्रिम आयटी पार्क, सुप्रिम	। सि्टी, पवई, मुंबई-४०००७६.	मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, (युनिट: हायटेक कॉपॉरेशन लिमिटेड) सी-१०१, २४	said Premises is lost / misplaced and even after the diligent search the same	कंपनी कायदा २०१३ चे आवश्यक तरतदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोज
	मेघ टॉवर्स, ३रा मजला, जुना क्र.३०७, न		य राड, मधुराआयल, चन्नइ-६०००९५.	पार्क, एल.वी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in.	is not traceable. My client is also not	रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या पुर्ततेनुसार कंपनीचे सदस्यांच्या एजीएम व्हीसी/
	वर मालमत्तेच्या विक्रीकरित			<u>ागाः गण्डविक</u> कॉर्पोरेशन लिमिटेडकरित	having the photocopy of the said Second Agreement, in his records. If	ओएव्हीएममार्फत घेतली जाईल.
सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ				सही/	any person/s/ Bank/ Financial Institutions is having custody of the	एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९-२०२० हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/
सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००				ठिकाण: मुंबई नमिता तिया दिनांक: ८ जुलै, २०२० कंपनी सचि	said Second Agreement in respect of	डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना सदर एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील.
सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद संबंधित कर्जदार व जामिनदारांकडून फुलटंन				1G-165: 2 JM 2020		The toto functing a contra nota such
					and baile i formedee of any right, and,	ज्या सदस्यांचे ई-मेल नोंट नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंट करावेत
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ्	भूत धनको) यांची देव रक्कम वसुलीकरिता	। प्रतिभूत धनकोकडे तारण,	/अधिभार असलेल्या खालील स्थावर		interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether	ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंद करावेत. १. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक. भागधारकाचे नाव. भाग प्रमाणपत्राची
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या	भूत धनको) यांची देये रक्षम वसुलीकरिता 1त <b>फुलर्टन इंडिया होम फायनान्स कं</b> प	। प्रतिभूत धनकोकडे तारण, <b>पनी लिमिटेड</b> च्या प्राधिकृ	/अधिभार असलेल्या खालील स्थावर हत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक ताबा</b>	नमुना क्र.आवएनसी–२६	interest, claim/s or demand upon	ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल खालीलप्रमाणे नोंद करावेत. <b>१. वास्तविक स्वरुपात भागधारणा :</b> फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ्	भूत धनको) यांची देये रक्षम वसुलीकरिता 1त <b>फुलर्टन इंडिया होम फायनान्स कं</b> प	। प्रतिभूत धनकोकडे तारण, <b>पनी लिमिटेड</b> च्या प्राधिकृ	/अधिभार असलेल्या खालील स्थावर हत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक ताबा</b>		interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy,	१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख	मूत धनको) यांची देय रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक ताबा</b> वायर विक्री करण्यात येईल. आरक्षित	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलुम १३(४) आणि कंपनी (स्थापना)	interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge,	१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे.	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फावनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व ररम्यान ५ मिनीटांच्या अव्	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह.	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलुम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात	interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of	१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जदार/जामिनदार	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द म/इरठेचा पुराषा सादर करण्याची ऑग् चे नाव व पत्ता	। प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व ररम्यान ५ मिनीटांच्या अग तेम तारीख व षेळ: २८. थिकबाकी देय	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे	नमुना क्र.आयएनसी–२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि	interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/	१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.
इंडिया होम फावनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जदार/जामिनदार क. आणि कर्ज ख	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द म/इरठेचा पुराषा सादर करण्याची ऑग् चे नाव व पत्ता	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व राप्यान ५ मिनीटांच्या अ तेम तारीख व वेळ: २८. थकबाकी देव र <del>क्रम</del>	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलुम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात	interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s	१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जदार/जामिनदार	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द म/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑगि चे नाव व पत्ता तो क्रमांक	। प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व ररम्यान ५ मिनीटांच्या अग तेम तारीख व षेळ: २८. थिकबाकी देय	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायक्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के.	interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or	<ol> <li>रात्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, नित्रंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिपॉट स्वरुपात भागधारणा : डिपॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद्र तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद्र केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जदार/जामिनदार क. आणि कर्ज ख ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु २) विनोद पत्ता १ : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ िचे नाव व पत्ता तो क्रमांक सत्यनारायण मेरुगु रसीक बंकेजवळ, तेलीपाडा, भिवंडी,	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकू जसे आहे जे आहे या तस्व सम्यान ५ मिनीटांच्या आ तेम तारीख व वेळ: २८. धकबाकी देव राक्षम रु.२५,९९,८०१/-	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम,	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right's or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to	<ol> <li>रात्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिपॉट स्वरुपात भागधारणा : डिपॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जचरार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१९०९१७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनेद पत्ता ? : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनात्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रावे नाव व पत्ता तते क्रमांक सात्यनारायण मेरुगु रसीक बँकेजवळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता २ : एस.के. टेक्स्टाईल, २०५,	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व राग्यान ५ मिनीटांच्या आ तेम तारीखा च चेळ: २८. धकबाकी देय राज्यम इ.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख्	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील पलॉट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१९. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२०	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे	interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary	<ol> <li>रात्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिपॉट स्वरुपात भागधारणा : डिपॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जदार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु २) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फावनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द इ/इरठेचा पुरावा सादर करण्याची अंगि चे नाव व पत्ता सत्यनारावण मेरुगु सत्यन रायवण मेरुगु पत्ता २ : एस.के. टेकरटाईल, २०५, व्या बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८, श्विकबाकी देव रक्तम इ. २५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नल्याण्णव हजार आठशे	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम,	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right's or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिपॉट स्वरुपात भागधारणा : डिपॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख च वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क्र. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोव् पत्ता ? : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा दांडेकरवाडी, ठागे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रत्नदीप, साईड रायईंगच्या मागच	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फावनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द इ/इरठेचा पुरावा सादर करण्याची अंगि चे नाव व पत्ता सत्यनारावण मेरुगु सत्यन रायवण मेरुगु पत्ता २ : एस.के. टेकरटाईल, २०५, व्या बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८, श्विकबाकी देव रक्तम इ. २५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नल्याण्णव हजार आठशे	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील पलॉट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१९. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२०	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिपॉट स्वरुपात भागधारणा : डिपॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा दांडेकरखाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी त्लदीप, साईड रावदिंगच्या माण् ४२१३०२. पत्ता ३ : प्लॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००९२५.	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि ज २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारावण मेरुगु स्सीक बंकेजवळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता र : एस.के. टेक्स्टाईल, २७५, व्या बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,०	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकू जसे आहे जे आहे या तस्व तम तारीख व वेळ: २८. <u>धकबाकी देव रकम</u> रू.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याणगब हजार आठशे एक फक्त)	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे (प.), महाराष्ट्र –४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र.	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिपॉट स्वरुपात भागधारणा : डिपॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०९१७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्षर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी त्लदीप, साईड रावईंग्रण्या माग्ध ४२१३०२. पत्ता ३ : प्लॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५. आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त)	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द म/इरठेचा पुरावा सादर करण्याची अंगि चे नाव व पत्ता सत्यनारायण मेरुगु सत्यनारायण मेरुगु सत्यना राय मेरुगु सत्यनारा के. टेक्स्टाईल, २०५, व्या बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८. थकवाकी देव राझम रू.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त)	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त)	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अ करण्याचे योजिले आहे.	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सर्वसंस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठकर इमारत, पा दोडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रलदीप, साईड रायझिंगच्या मागच ४२१३०२. पत्ता इ रार्ल्ट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६२५.	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि ज २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑि च्चे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारावण मेरुगु स्सीक बंकेजवळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता श : एस.के. टेक्स्टाईल, २०५, व्या बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र- । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस र	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८. धकबाकी देव रकम रु.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) रु.२,१०,३७,९९३.३१	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य इ.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त)	नमुना क्र.आवएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नोयक मार्ग, फोर्ट, मुंबई -४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण समेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिल्ली, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिल्ली स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरेण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अ करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाचा नियोजित बदलामुळे काही बाधा ये	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकव्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सर्वसंसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल.</li> </ol>
इंडिया होम फावनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख च वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनेद् पत्ता ? : २१५, रमेश ठकर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रत्नदीप, साईड रायईंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३ : फ्लॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५. आरक्षित क्र.:६०६३०७२१०२३४८७३ ?) गुलाम दस्तगिर सच्यद ?) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स	मूत धनको) यांची देवे रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फावनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द इ/इरठेचा पुरावा सादर करण्याची अंगि चे नाव व पत्ता सत्यनारावण मेरुगु सत्यन सांक सत्यनारावण मेरुगु सत्यन सांक सत्यनारावण मेरुगु सत्यन पत्ती क्रमांक इसारा रक्तम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस स् परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल	। प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८. थकवाकी देव राझम रू.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त)	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (५.), महाराष्ट्र –४००६१५ १ बेडरूम, हॉल, किचन, एड्रूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/– (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व),	नमुना क्र.आवएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण समेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिल्ली, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिल्ली येथे स्थलांतरीता करण्याकरिता कंपनी मेमोरेण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये आ करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नीयोजित बदलामुळ काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिवापत्राद्वारे त्यां	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such and abandoned to all intents and purposes and the title of the said	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>हिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सर्वसंसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता थेईल. एजीएम सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख च वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा १ कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनेद् पत्ता १ : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा राईकेरवाडी, ठांगे, महाराष्ट्र-४९१३०२. कानेरी रत्नदीप, साईड रावईंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३ : फ्लॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४०७६१०. आरक्षित मुल्य इ.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) २ कर्ज खाते क्र.:६०६३०७११०२३४८७३ १) गुलाम दस्तगिर सच्यद ?) सव्यद इलकट्रॉनिक्स पत्ता १ : प्लॅट क्र.४०६, बी विंग, ४था म	मूत धनको) यांची देवे रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द ४/इरठेचा पुरावा सादर करण्याची अंगि चे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु सत्यन व यत्ता सत्यन स्तर्क लाख चाळीस त परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल मजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा,	। प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्य तेम तारीख व येळ: २८. थकबाकी देय रकम ३.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस ताख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) २०००/- हजार फक्त) २.२,११,३७,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा ताख सदोतीस हजार नऊशे त्र्याण्णव आणि	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक ताबा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ खेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम टेकडी रोड,	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलिसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अ करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळ काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिगापत्राद्वारे त्यां आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be and free from	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>स्वरिसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलच्य आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता थेईल. एजीएम सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनेद पत्ता ? : २१५, रमेश ठक्षर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रत्नदीप, साईड रावर्द्धाम्बया माग्ध ४२१३०२. पत्ता ३ : पर्लेट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५. आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चीदा लाख फक्त) ? कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ ?) गुलाम दरतगिर सल्यद ?) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता ? : पर्ल्ट क्र.४०६, बी विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र पत्ता ? : पर्ल्ट क्र.४७२, बी विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र पत्रा ? : पर्ल्ट क्र.४९२, बी विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र पत्रा ? : पर्ल्ट क्र.४९२, बी विंग, ४था म	मूत धनको) यांची देवे रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द र/इरठेचा पुराया सादर करण्याची ऑ रिचे नाव य पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु रसीक बंकेजवळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता वा खुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट- रा मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस ह परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल नजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंझा, क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा	। प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्य तेम तारीख व येळ: २८. थकबाकी देय रकम ३.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस ताख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) २०००/- हजार फक्त) २.२,११,३७,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा ताख सदोतीस हजार नऊशे त्र्याण्णव आणि	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (५.), महाराष्ट्र –४००६१५ १ बेडरूम, हॉल, किचन, एड्रूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/– (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम ठेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व),	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत कण्पाकरीता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अ करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नयात्रित कंपण्याद्वारे त्यां आक्षेप रजि, पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आतक्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एल्इरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईड्स, मुंबई ४००००२ या कार्यालयात पात्रवावी तसेच एक प्रत अर्जरार कंपनीता त्यांच्या खाली नमु	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be and free from anon	<ul> <li>१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकवित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित प्रायव्हे स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पंतकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नॉट घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.</li> <li>सदस्यांना ब्लीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता वेईल. एजीएम सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या स्थर्न निक्टी दर्थना क्रिये र०९इएम सुविधेमार्फत का प्रतेत दिलेली मारेड वर उपलब्ध अत्रत.</li> </ul>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख च वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जादार/जामिनदार क. आणि कर्ज खा १ कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनेद् पत्ता १ : २१५, रमेश ठकर इमारत, पा राईकेरवाडी, ठांगे, महाराष्ट्र-४९४०२, भ) सत्यात्र या के. मेरुगु ?) विनेद् पत्ता १ : २१५, रमेश ठकर इमारत, पा राईकेरवाडी, ठांगे, महाराष्ट्र-४९४०२, कानेरी रत्नदीप, साईड रावईंगच्या मागच ४२९३०२. पत्ता ३ : फ्लॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५. आरक्षित मुल्य क.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) २ कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ १) गुलाम दरतगिर सच्यद २) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता १ : प्लॅट क्र.४०६, बी विंग, ४था म	मूत धनको) यांची देवे रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द र/इरठेचा पुराया सादर करण्याची ऑ रिचे नाव य पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु रसीक बंकेजवळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता वा खुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट- रा मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस ह परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल नजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंझा, क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा	। प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्य तेम तारीख व येळ: २८. थकबाकी देय रकम ३.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस ताख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) २०००/- हजार फक्त) २.२,११,३७,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा ताख सदोतीस हजार नऊशे त्र्याण्णव आणि	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>यास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (५.), महाराष्ट्र –४००६१५ १ बेडरूम, हॉल, किचन, एड्रूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/– (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम ठेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व),	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस थेथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अ करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिग्रापत्राद्वारे त्यां आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन ताराखेपासून १४ दिवसांच्या आतक्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एवहरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्रह, मुंबई	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, m a r k et a b l e and free from encumbrances.	<ol> <li>वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>स्वरिसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तां तर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई- मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलच्य आहेत. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता थेईल. एजीएम सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत</li> </ol>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्कर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रल्दीप, साईड रायदिंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३: पर्लेट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५. आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) २ कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ ?) गुलाम दस्तगिर सच्यद ?) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता ?: फ्लेट क्र.४०६, श्री विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र- पत्ता ?: फ्लेट क्र रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंवेक महाराष्ट्र. आरक्षित मुल्य रु.१,६२,००,०००/-	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्सीक बंकेजबळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस त परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल मजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा, इ.१२०३, १२वा मजला, बी विंग, तेहा ज्ञ रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, इसारा रक्कम रु.१६,२०,	1 प्रतिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८. खकबाकी देव रखन्म क.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) क.२,१०,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा लाख सदोतीस हजार नज्ञे त्राण्णव आणि पैसे एकतीस फक्त) 	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कापेंट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, महाराष्ट्र.	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत कण्पाकरीता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अ करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नयात्रित कंपण्याद्वारे त्यां आक्षेप रजि, पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आतक्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एल्इरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईड्स, मुंबई ४००००२ या कार्यालयात पात्रवावी तसेच एक प्रत अर्जरार कंपनीता त्यांच्या खाली नमु	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, mark et able and free from encumbrances.	१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे. १. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे. १. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पंनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्थिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांन व्हीसी/ओएव्हीएम सुचिधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएम स्यांन कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उदेश्याव्या डरेशाच्ता ता वेड्र. एजीएम सूचनेत नमुद सर्व ठराखांवर मत देण्याात्री सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उदेशाकरिता मोजले जाईल.
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवारी तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवादी तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवादी क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्षर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रलदीप, साईछ रावझिंगच्या मागच ४२२३०२. पत्ता ३ : एलॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४०७६१५. आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) ? कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ ?) गुलाम दरतनिर सच्यद ?) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता ? : प्लॅट क्र.४०६, बी विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र-पत्ता इ. जी.डी. आंवेक महाराष्ट्र. आरक्षित मुल्य रु.१,६२,००,०००/- (रुपये एक कोटी बासप्ट लाख फक्त)	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द ४/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्सीया क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्साया रक्षम ठ.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल रजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंझा, क्र.१२०३, १२वा मजला, वी विंग, नेहा त्र रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, इसारा रक्षम रु.१६,२०, (रुपये सोळा लाख वीस ह	त्रातमूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्व तम तारीख व वेळ: २८. खकवाकी देव रिक्रम क.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याणगव हजार आठशे एक फक्त) क.२,१०,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा लाख सदोतीस हजार नऊजो त्र्याणगव आणि पैसे एकतीस फक) (रुप्तर फक्त) (रुप्तर फक्त) (रुप्तर एकक्त) (रुप्तर एकक्त) (रुप्तर एकक्त) (रुप्तर एकक्त)	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा वाचर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमरोचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र -४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, महाराष्ट्र.	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अन् करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूट केलेल्या प्रतितापत्राद्वारे त्यां आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन ताराखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एल्हरेस्ट, ५वा मजल, १०० भरिन ड्राईव्ह, मुंबई ४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमु केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. संजिव सरिता कन्सर्ल्टींग प्रायवहेट लिमिटेडकतित सही/-	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, m ar k et a b l e and free from encumbrances. Mumbai, Dated this 09 <sup>th</sup> day of July 2020.	<ul> <li>१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पंनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>१. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पांत्वारे स्वर्त्त प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्वि सेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२०२ कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत.</li> <li>सदस्यांना व्हीसी/ओएबहीएम सुचिधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सहभागी होण्यासाठी महिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएवहीएम सुविधेमार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्तत गणसंख्या उदेशाकरिता मोजले जाईल.</li> <li>एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मतदानची सुविधा कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचन</li></ul>
<ul> <li>इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे.</li> <li>१) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७.</li> <li>२) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जदार/जामितदार क. आणि कर्ज खा १ कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ १) सत्थनारायण के. मेरुगु २) विनोद पत्ता १ : २१५, रमेश ठक्षर इमारत, पा दांडेकरवाडी, ठागे, महाराष्ट्र-४२१३०२.</li> <li>कानेरी रत्नदीप, साईड रावईंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३ : प्लॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५.</li> <li>आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चीदा लाख फक्त)</li> <li>र कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ १) गुलाम दस्तगिर सच्यद २) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता १: फ्लंट क्र.४०६, श्री विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र. पत्ता २ : प्लंट ठ रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंवेक महाराष्ट्र.</li> <li>आरक्षित मुल्य रु.१,६२,००,०००/- (रुपये एक कोटी यासष्ट लाख फक्त)</li> <li>विक्रीच्या सविस्तर नियम व अटी खाली नमुद व</li> </ul>	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्सीक बंकेजबळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस त परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल मजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा, क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, तेहा ज्ञ रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, इसारा रक्कम रु.१६,२०, (रुपये सोळा लाख यीस ह करण्यात आले आहेत आणि प्रतिभूत ध	त्रातिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्र तम तारीख व वेळ: २८. खकबाकी देव रक्तम क.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) क.२,१०,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा लाख सदोतीस हजार नऊशे त्राण्णव आणि चैसे एकतीस फक्त) (रुप रजन्मे (https://dispo	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा वाचर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमरोचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र -४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, महाराष्ट्र.	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वोरे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अन करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूट् केलेल्या प्रतिवापत्राद्वारे त्यां आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन ताराखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एठहरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई ४००००२ या कार्यालयाता पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमु केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमु केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेडकरित सही/	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, m ar k et a b l e and free from encumbrances. Mumbai, Dated this 09 <sup>th</sup> day of July 2020.	<ul> <li>१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्थिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>Www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.</li> <li>सदस्यांना क्रिसी/ओएव्हीएम सुचिधेमार्फतच एजीएममय्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सूचनेत तमुद सर्व ठपाबित पाच्या संवर्ती कपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उदेशाकतिरा मोजले जाईल.</li> <li>एजीएम सूचनेत नमुद सर्व ठपावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) मिली आहे. तसेच एजीएम द्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मतदानची सुविधा कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-वोटिंग) व एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) मतदानाची सुविधा कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचने नमुद आहेत.</li> </ul>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्षर इमारत, पा दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रलदीप, साईड रावईंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३ : एलॅट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४०९१५०. आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) ? कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ ?) गुलाम दर्स्तगिर सच्यद ?) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता १ : फ्लॅट क्र.४०६, बी विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र-पत्ता २ : फ्लॅट क्र रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंवेक महाराष्ट्र. आरक्षित मुल्य रु.१,६२,००,०००/- (रुपये एक कोटी बासप्ट लाख फक्त)	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्सीक बंकेजबळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस त परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल मजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा, क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, तेहा ज्ञ रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, इसारा रक्कम रु.१६,२०, (रुपये सोळा लाख यीस ह करण्यात आले आहेत आणि प्रतिभूत ध	त्रातिभूत धनकोकडे तारण, पनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्र तम तारीख व वेळ: २८. खकबाकी देव रक्तम क.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त) क.२,१०,३७,९९३.३१ (रुपये दोन कोटी दहा लाख सदोतीस हजार नऊशे त्राण्णव आणि चैसे एकतीस फक्त) (रुप रजन्मे (https://dispo	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा वाचर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमत्तेचे तपशील फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओबळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.फु. कापेंट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त) फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंबेकर रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, महाराष्ट्र. वाढीव मुल्य रु.१,६२,०००/- राप्ये एक लाख बासप्ट हजार फक्त)	नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात आणि संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: यु९३०००एमएच१९८४पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी, नोंदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ मार्च, २०२० रोजी झालेल्या विशे सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महारा राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र सहकार मंत्रालय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अन्वये अन् करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूट केलेल्या प्रतितापत्राद्वारे त्यां आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन ताराखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एल्हरेस्ट, ५वा मजल, १०० भरिन ड्राईव्ह, मुंबई ४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमु केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. संजिव सरिता कन्सर्ल्टींग प्रायवहेट लिमिटेडकतित सही/-	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, mark et a bite and free from encumbrances. Mumbai, Dated this 09 <sup>th</sup> day of July 2020.	<ul> <li>१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित प्रावाते अहवालाची प्रत, पंन (स्वसाक्षांकित पंनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>१. डिमॅट प्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित प्रति खाते अहवालाची प्रत, पंन (स्वसाक्षांकित पंनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकस्थ आहेत.</li> <li>सदस्यांना व्हीसी/ओएवहीएम सुविधेमार्फतच एजीएमसध्ये उपस्थित व सहभागी होता वेईल. एजीएम सुवधेमार्फत सभेत उपस्थित राहणाऱ्या सर्दर्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उद्देशाकरिता मोजले जाईल.</li> <li>एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग) मतदानांची प्रविधा कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणित्ती प्राप्त मुविधा कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालतिकरिता सविस्तर प्र</li></ul>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमतेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. ?) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. ?) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्जवार/जामिनदार क. आणि कर्ज खा ? कर्ज खाते क्र.:६०१८०७२१०११७००३ ?) सत्यनारायण के. मेरुगु ?) विनोद पत्ता ? : २१५, रमेश ठक्षर इमारत, पा दांडेकरवाडी, ठागे, महाराष्ट्र-४२१३०२. कानेरी रल्दीप, साईड रावईंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३ रलंट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००६१५. आरक्षित मुल्य रु.१४,००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) २ कर्ज खाते क्र.:६०६३०७२१०२३४८७३ ?) गुलाम दस्तगिर सच्यद ?) सच्यद इलेक्ट्रॉनिक्स पत्ता ? : फ्लंट क्र.४०६, श्री विंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र पत्ता ? रफ्लंट ठ रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंवेक महाराष्ट्र. आरक्षित मुल्य रु.१,६२,००,०००/- (रुपये एक कोटी यासष्ट लाख फक्त) विक्रीच्या सविस्तर नियम व अटी खाली नमुद व	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्सीक बंकेजबळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस त परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल मजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा, क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, तेहा ज्ञ रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, इसारा रक्कम रु.१६,२०, (रुपये सोळा लाख यीस ह करण्यात आले आहेत आणि प्रतिभूत ध	1 प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्य तेम तारीख व येळ: २८. <u>थकवाकी देय रक्रम ह.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त)          ०००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २०००/- हजार फक्त)         २०००/- हजार फक्त)         २०००/- इजार केचे (https://dispendend)         २००० हते.   </u>	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक ताबा वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमरोचे तपशील पर्लेट क्र.४०३, ४था मउला, साई आराधना, ओवळे, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६१५. १ बेडरूम, हॉल, किचन, एकूण क्षेत्रफळ ४२० चौ.कु. कार्पेट क्षेत्र. वाढीव मुल्य रु.१४,०००/- (रुपये चौदा हजार फक्त) फर्लेट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंवेकर रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, महाराष्ट्र. वाढीव मुल्य रु.१,६२,०००/- राप्ये एक लाख बासप्ट रुजार फक्त) osalhub.com आणि https:// सही/- प्राधिकृत अधिकारी	नमुना क्र.आवएनसी-२६         कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार         क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष         कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना)         अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात         आणि         संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेड,         (सीआयएन: यु९३०००एएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत         नॉदणीकृत कंपनी, नॉदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के.         नायक मार्ग, फोर्ट, मुंबई -४००००१.         नायक मार्ग, फोर्ट, मुंबई अरेले०००९.         सर्वसाधारण सभेत मंजुर विशेष ठरावानुसार कंपनीचे नॉदणीकृत कार्यालय मुंबई, महारा         राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राज्यानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतीत करण्याकरीता कंपनी         मेगोएडम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीच्नो कि कार्यालय मुंबई, महारा         मंगोलय, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कल्म १३(४) अन्वये अकरण्याचे योजिले आहे.         कोणा व्यक्तिच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूट केलेल्या प्रतिज्ञापद्राद्वार त्यां         आशेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक पश्चिम केलेल्या नॉदणीकृत कार्याल्या प्रतिव्रा संचालक पश्चिम क्षेत, सहकार मंत्रालय, एल्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई         ४०००००२ या कार्यालियात पाठवावी       संचिय कन्पत्व कर्पनीला त्यांच्या खाली नमु         केलेल्या नॉदणीकृत कार्याल्या पाठवावी       सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेडकति         अशोक कुमार गुतना       अशोक कुमार गुतनाल्         तेदा विका कार्यालवा <td>interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, m ar k et ab le and free from encumbrances. Mumbai, Dated this 09<sup>th</sup>day of July 2020. Sd/- VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd., Near Ambaji Dham Temple,</td> <td><ul> <li>श. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकवित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>र. डिमॅट स्वरुपात भागधारणा ड र्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलच्ध आहेत.</li> <li>सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सूचनेत तमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी मदस्यांना कंपनीने तिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत संचेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उद्देशाकरिता मोजले जाईल.</li> <li>एजीएम सूचनेत वर्मुत व एजीएम द्रम्याना ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतदानांची सुविधा कंपनीने दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मत्यांत वर्धती कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-बोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतुदो कंपनीने दिलेली आहे.</li> <li>राकर ऑण्ड कंपनी लिमिटेडकरिता नमुद आहेत.</li> <li>राकर ऑण्ड कंपनी लिमिटेडकरिता सहीत.</li> </ul></td>	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, m ar k et ab le and free from encumbrances. Mumbai, Dated this 09 <sup>th</sup> day of July 2020. Sd/- VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd., Near Ambaji Dham Temple,	<ul> <li>श. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकवित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>र. डिमॅट स्वरुपात भागधारणा ड र्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलच्ध आहेत.</li> <li>सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सूचनेत तमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी मदस्यांना कंपनीने तिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत संचेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उद्देशाकरिता मोजले जाईल.</li> <li>एजीएम सूचनेत वर्मुत व एजीएम द्रम्याना ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतदानांची सुविधा कंपनीने दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मत्यांत वर्धती कंपनीने दिलेली आहे.</li> <li>रिमोट ई-बोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतुदो कंपनीने दिलेली आहे.</li> <li>राकर ऑण्ड कंपनी लिमिटेडकरिता नमुद आहेत.</li> <li>राकर ऑण्ड कंपनी लिमिटेडकरिता सहीत.</li> </ul>
इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिभ् मालमत्तेचे खालील तकत्यातील संबंधित खात्या घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद तारीख मुल्य व इसारा रक्षम खाली नमुद केली आहे. १) ई-लिलावाची तारीख व वेळ: २९.०७. २) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्ज रखाते क्र.:६०१८०७१९०११७००३ १) सहभागी विनंती पत्र/केवायसी दस्तावेज अ. कर्ज रखाते क्र.:६०१८०७१९०११७००३ १) सत्यनारावण के. मेरुगु २) विनेद् पत्ता १ : २१५, सेश ठक्कर इमारत, पात दांडेकरवाडी, ठाणे, महाराष्ट्र-४१३०२. कानेरी रत्नदीप, साईड रायझिंगच्या मागच ४२१३०२. पत्ता ३ : फ्लॅंट क्र.४०३, ४था (प.), महाराष्ट्र-४००,०००/- (रुपये चौदा लाख फक्त) २ कर्ज रखाते क्र.:६०६३०७११०२३४८७३ १) गुलाम दस्तगिर सच्यद २) सच्यद इलोवट्रॉनिक्स पत्ता १ : प्लॅंट क्र.४०६, बी बिंग, ४था म ठाणे-४००६१२, महाराष्ट्र. यत्ता इ. राल्टंड रेसिडेन्सी, राम टेकडी रोड, जी.डी. आंवेक महाराष्ट्र. आरक्षित मुल्य रु.१,६२,००,०००/- (रुपये एक कोटी बासप्ट लाख फक्त) विक्रीच्या सविस्तर नियम व अटी खाली नमुद व www.grihashakti.com/pdf/E-Auc	मूत धनको) यांची देव रक्षम वसुलीकरिता त फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंप व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि प २०२० रोजी स.११.०० ते दु.१.०० द त/इरठेचा पुरावा सादर करण्याची ऑ रिचे नाव व पत्ता ताते क्रमांक सत्यनारायण मेरुगु स्सीक बंकेजबळ, तेलीपाडा, भिवंडी, पत्ता बाजुला, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– । मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे इसारा रक्कम रु.१,४०,० (रुपये एक लाख चाळीस त परवीन जी दस्तगिर ३) मे. मनाल मजला, अंजुमन अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा, क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, तेहा ज्ञ रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, इसारा रक्कम रु.१६,२०, (रुपये सोळा लाख यीस ह करण्यात आले आहेत आणि प्रतिभूत ध	1 प्रतिभूत धनकोकडे तारण, वनी लिमिटेडच्या प्राधिकृ जसे आहे जे आहे या तत्त्य तेम तारीख व येळ: २८. <u>थकवाकी देय रक्रम ह.२५,९९,८०१/- (रुपये पंचवीस लाख नव्याण्णव हजार आठशे एक फक्त)          ०००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २००/- हनार फक्त)         २०००/- हजार फक्त)         २०००/- हजार फक्त)         २०००/- इजार केचे (https://dispendend)         २००० हते.   </u>	/अधिभार असलेल्या खालील स्थावर कृत अधिकाऱ्याद्वारे <b>वास्तविक तावा</b> वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मर्याद विस्तारासह. .०७.२०२०. तारण मालमसेचे तपशील पलॅट क्र.४०३, ४था मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे (५.), महाराष्ट्र –४०३, ४४॥ मजला, साई आराधना, ओवळे, ठाणे (५.), महाराष्ट्र –४०३, ४४,०००/– (रुपये चौदा हजार फक्त) पलॅट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, नेहा रेसिइन्सी, राम देकडी रोड, जी.डी. आंवेकर रोड, परळ (पुर्व), मुंबई-४०००१२, महाराष्ट्र. वाढीव मुल्य रु.१,६२,०००/– पर्ये एक लाख वासष्ट हजार फक्त) osalhub.com आणि https://	नमुना क्र.आयएनसी–२६         कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार         क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष         कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना)         अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात         आणि         संजिव सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड,         (सीआयएन: यु९३०००एएच१९८१पीटीसी०२४८४७) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत         नॉदणीकृत कंपनी, नॉदणीकृत कार्यालय-न्यु एक्सेलसिअर इमारत, ३रा मजला, ए.के.         नायक मार्ग, फोर्ट, मुंबई–२००००१अर्जदार         सर्वसाधारण समेत मंजुर विशेष ठरावानुसार कंपनीचे नॉटणीकृत कार्यालय मुंबई, महारा         राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी         मेशोरण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीचे तोंदणीकृत कार्यालय प्रुंबई, महारा         राज्य येथून दिद्धी, राष्ट्रीय राजधानी संघ राज्य दिद्धी येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी         मेशोरण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीचे तेंदणीकृत कार्यालय प्रुंबई, महारा         कोणा व्यक्तिच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेत्या प्रतिजापत्राद्वार त्यां         आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेलयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये         असल्यास त्यांनी त्यांच्या एरहरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई         ४व००००२ या कार्यालियात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंप्रनीला त्यांच्या खाली नमु         केलेल्या नॉदणीकृत कार्याल्या कर्जदात सरिता कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेडकरित         संजिव सरिता कन्सल्टींग प्रायवहेट लिमिटेडकरित         संत्र	interest, claim's or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, giff, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts, mortgage/ agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be and free from encumbrances. Mumbai, Dated this 09 <sup>th</sup> day of July 2020.	<ul> <li>१. वास्तविक स्वरुपात भागधारणा : फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे स प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकवित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित प्रायत्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in वर ई-मेल करावे.</li> <li>?. डिमॅट स्वरुपात भागधारणा : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभाथी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकवित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसे प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना service@satellitecorporate.com/कंपनीला thacker@thacker.co.in aर ई-मेल करावे.</li> <li>सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२०२० कंपनीच्या thacker@thacker.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.</li> <li>सदस्यांना बहीसी/ओएब्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित व सहभागी होता येईल. एजीएम सूचनेत तहलेएा या सिर्टा उपलान्या सदस्यांना कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत गणसंख्या उद्देशाकरिता मोजले जाईल.</li> <li>एजीएम सूचनेत वर्घ दरणाऱ्या सहणाऱ्या सदस्यांना कंपनी कियटेड -बोटिंग सुविधा) मतदानाची सुविधा कंपनी दिलेली आहे. तसेच एजीएम दप्यान ई-बोटिंग) मतदानों (ई-बोटिंग) मतदानां स्वाया उर्हाखरेता मोजले ह. ल्तेच एजीएम द्रस्वान ई-बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतदानां च त्वीटिंग व एजीएम दर्प्यान ई-बोटिंग) प्रतार्त्व या क्रिंत राख्रे.</li> </ul>